

GALA 9A 98

TIR - 2 Report

403

J/A

25/11/16

2

मीरा - भाईंदर नगरपालिका
ग्रोक शुल्क १/२% टक्कासाठी
तहकूब.

5/11/16

~~Handwritten scribbles~~

7/11/16

मीरा भाईंदर

9/A

नमुना म. को. नि. ६
(नियम १९२ पहा)

सर्वसा. २६-म
Gen. 26-M.

चलन क्रमांक

चलन क्रमांक 2586
1611208

या ठिकाणच्या कोषागारात/उपकोषागारात भरण्यात आलेल्या रोख रकमेचे चलन भारतीय स्टेट बँकेमध्ये/भारतीय रिझर्व बँकेमध्ये

भरणा करणाऱ्याने भरावयाचे	विभागीय अधिकार्याने किंवा कोषागाराने भरावयाचे	कोषागाराने/उपकोषागाराने/भारतीय रिझर्व बँके/भारतीय स्टेट बँकेने/हैद्राबाद स्टेट बँकेने भराव
जिच्यावतीने रक्कम भरण्यात आली आहे त्या व्यक्तीचे नांव/पदनाम आणि पत्ता L. J. Goh'	लेख्यांचे वर्गीकरण विभाग प्रधानशीर्ष : ००३० नोंदणी व मुद्रांक उपप्रधानशीर्ष :	रक्कम मिळाली रुपये (आकड्यांत) ₹. 1120/ रुपये (अक्षरी) One thousand one hundred seven
भरणा करण्यासंबंधीच्या प्राधिकारपत्राचा तपशील आणि भरणा करण्याचा उद्देश 1105D. 1120	गौणशीर्ष : 02103 INSUFFICIENT STAMP OUT 02,800 PENALTY संगणक संकेतांक	कोषागार/उपकोषागार/भारतीय स्टेट बँके/भारतीय रिझर्व बँकेचे स्थान लेखणीपत्र भारतीय स्टेट बँक/बँक S.B.I. कोषागार/उपकोषागार/भारतीय स्टेट बँके/भारतीय रिझर्व बँकेचे स्थान 14 JUN 1999 रोख/रोख/CASH निचरे/का/RCEIVE दिनांक 14/6/99
भरणा केलेली रक्कम रुपये 1120 (अक्षरी) रुपये One thousand one hundred seven	बरोबर आहे, पैसे स्वीकारावे व पावती द्यावी. दिनांक 14/6/99	दिनांक

● येथे कोषागारात/बँकेत रक्कम भरणा करण्याबाबत आदेश देणाऱ्या अधिकार्याचा रबरी शिक्का ठसवावा.

(कृ. मागे पहा)

भरण्या रकमेचा तपशील

सूचना

	किंमत	संख्या	रक्कम रुपये
नोटा	100	100	10000 = 10
	100	13	1300 = 13
नाणी		113	11300
		एकूण.....	11280

- विभागाचे नांव भरतांना ज्याच्याकरिता रक्कम जमा करावयाची असेल त्या विभागाचे नाव लिहावे.
- अर्थसंकल्पीय अंदाजातील लेखाच्या वर्गीकरणाचे संदर्भात लेखाचे प्रधानशीर्ष, उपप्रधानशीर्ष व गौणशीर्ष या बाबतचा तपशील स्पष्टपणे, ठळकपणे व पूर्णपणे नमूद करावा. शक्यतोवर रबरी शिक्का वापरावा.
- भरण्याच्या रकमेच्या प्राधिकाराविषयीचा तपशील भरण्याच्या रकमेच्या उद्देशाविषयीच्या वर्णनावरोबरच स्पष्ट शब्दांत नमूद करावा.
- सार्वजनिक बांधकाम व वन विभागांच्या संबंधातील भरण्याच्या रकमांच्या बाबतीत ज्या विभागाच्या संबंधात तो भरणा असेल त्या विभागाचे नांव चलनाच्या शिरोभागी (ठळक) मोठ्या अक्षरांत लाल शाईने लिहावे. यासाठी शक्यतोवर रबरी शिक्काच वापरावा.

धनादेश			रक्कम रुपये
धनादेशाचा क्रमांक	दिनांक	आदेशित बँक व तिची शाखा	
		एकूण.....	

1170 = 00
 4585 = 00
 3500 = 00
 2025 = 00

 11280 = 00

20/11/98

20/11/98

S.D 23400/T

Ads.

पावती क्र.

मीरा - भाईंदर नगरपालिका
मुद्रांक शुल्क १/२% टक्कासाठी
तहकूब.

नोंदणी ३९ म.
Regn. 39 m.

दस्तऐवजाचा/अर्जाचा अनुक्रमांक 295505

दिनांक 9/11/98 सन १९९८

दस्तऐवजाचा प्रकार-

खोषणीपत्र 29-55500/T

सादर करणाराचे नाव-

C238000/T

खालीलप्रमाणे फी मिळाली:-

श्री. ए. ए. भाई

नोंदणी फी

नक्कल फी (फोलियो

पृष्ठांकनाची नक्कल फी

टपालखर्च

नकला किंवा जापने (कलम ६४ ते ६७)

शोध किंवा निरीक्षण For S. Kumar Industries

दंड-कलम २५ अन्वये

कलम ३४ अन्वये

प्रमाणित नकला (कलम २३) (फोलियो

Proprietor

इतर फी (सांगील पावतीस) याचे क्र.

र.	वै.
23800	
002	
92	
22	
22	
922	
28800	

Received by the holder /
 Date of Receipt / Pay Order No. /
 47 / 16/11/98
 Rs. 24471
 (Subject to ... एकूण ...
 (भरणा समाप्त झाल्याचे ... नोंदणीकृत डाकने पाठवली जाईल.
 रोजी तयार होईल व या कार्यालयत देण्यात येईल.
 Sub. Registrar
 Thane-4.
 दुय्यम निबंधक.

दस्तऐवज

नक्कल

दस्तऐवज खाली नाव दिलेल्या व्यक्तीच्या

नावे नोंदणीकृत डाकने पाठवली

हवाली करावा.

दुय्यम निबंधक यांचे क. ४

सादरकर्ता

3
a

20 Rs.



विक्रीचे ...
अचूक 11010 20/-
S. kumar Ind.
होते... L. J. Coche
दिनांक.....

Labubhai
महेश चेंडूर
(श्री. के. डी. चावडे)

12 DEC 1998

DEED OF DECLARATION

I, SHRI LABUBHAI J. GOTI M/S S. KUMAR INDUSTRIES adult, residing at, Gala No. 10, Shree Satya Sai Industrial Estate, Fatak Road, Bhayander (East) Dist:- Thane 401 105 do on solemn affirmation state and declar that. I/We intend to record the purchase of a Gala No. 9/A on Ground Floor Purchased by me/us under Agreement dated 24th July 1997.

For S. Kumar Industries ...1.

Labubhai J. Goti
Proprietor

टनन-४
२५८६-९१९५
३३३३

: 2 :

I/We say that SHRI RAJESH MAVJIBHAI PATEL having address at Flat No. 302/A/4, Sector VI, Shanti Nagar, Mira Road, (East) Dist:- Thane was/were not available consequently I/We have not registered the said Agreement Dated 24th July 1997 executed by me/us with the said SHRI RAJESH MAVJIBHAI PATEL

The said SHRI RAJESH MAVJIBHAI PATEL agreed to sale Gala No. 9/A on Ground Floor admeasuring 390 sq. ft. Built Up/Super Built Up/Carpet area in property Known as "STYASAI INDUSTRIAL ESTATE" comprising Survey No. 49, Hissa No. 2 & 4 Ward No. M at Mouje Godden, Bhayander, Taluka and District Thane. Registration Sub-District Thane. for the price or consideration of Rs 58,890/- (Rs. Fifty Eight Thousand Eight Hundred Ninty Only)

I/We say that the said SHRI RAJESH MAVJIBHAI PATEL entered into an agreement for sale of Gala No. 9/A on Ground Floor admeasuring 390 sq. ft. Built up/ Super Built up/Carpet area in property Known as "SATYASAI INDUSTRIAL ESTATE" at Mouje Goddeo, Bhyanader and



...3.
कम म. व. व. म. व.

टनन-४
२५०६. २/१५
१९९६

: 3 :

more particularly described in the Agreement for sale dated 24/07/97 which is attached to this declaration as Annexure "A' I/We say that the Agreement for sale dated 24/07/97 was not registered for registration as its registration is optional under section 18 of the Registration Act., 1908.

I/We say that I/We now intend to registered the said Agreement dated 24/04/97. I/We am/are aware of the face that the said Agreement cannot be lodged be lodged for Registration today, as it is time barred under the provisions of section 25 of the indian Registration Act., 1908.

I/We further say that the said SHRI RAJESH MAVJIBHAI PATEL are neither available not co-operative for lodging the said agreement dated 24/07/97 with confirmation deed.



I/We feel it is absolutely necessary to the fact that the said SHRI RAJESH MAVJIBHAI PATEL had entered into an Agreement for sale of Gala No. 9/A on Ground Floor admeasuring 70 sq. ft. Built up/Super

..4.

कुमकुल नं. गौरी

टनन-४
२५६५. ३१५५
१९९६

: 4 :

Built up/Carper area at Mouje Goddeo , Bhayander Taluka and District Thane. on the date _____ on the records of Government and therefore.

I/We am/are execution this deed of declaration.



SCHEDULE OD PROPERTY

All that piece and parcel of Gala No. 9/A on Ground Floor admeasuring 390 sq. ft. Built up/Super Built up/Carpet area in property Known as "SATYASAI INDUSTRIAL ESTATE" comprising Survey No. 49, Hissa No. 2 & 4 , Ward No. M being lying and situate at Mouje Goddeo , Bhayander Taluka and District Thane and within the limits of.

I/We say that what is stated herein above is true and correct to the best of my/our knowledge and belief.

Dated this 16th day of December 1998

WITNESSES

- 1) 
- 2) 

Declarant,

(SHRI. LABUBHAI J. GOTI.)
M/S S. KUMAR INDUSTRIES

For S. Kumar Industries



(M/M) S. K. GOTI.

Proprietor

टनन-४
२५६५ म१५
९९९८

ट न न - ४
२५६६ - ५१५
१९९८

अनुक्रम नंबर २५६६९९
सन १९९८चे वित्तसंबंधी
चे ३६ तारखेस ३ व २
ने वरग्यान ठाणे, ४ चे
दुययम निबंधक यांचे कचेरीत आणुन विला.
(11/11/98) जे. गोरे

[Signature]

दुययम निबंधक ठाणे क. ४

खालील नोंदी ४६० 1981/82
खालील प्रमाणे
फी घेतली ८
नोंदणी फी
नकल फी १८ २३००/-
(फोलीओ / पाने) ९०/-
शेरे नकल फी १२/-
रुजयात फी २/-
फाईलींग फी २/-
टपाल १/-

एकूण २४४७/-

[Signature]

दुययम निबंधक ठाणे क. ४

१) श्री. सी. रामकि

संस्थान: जे. गोरे सि. अडिटर

२) श्री. प्रमोद कतेड

संस्थान: जे. गोरे सि. अडिटर

असे नियेवन करीत आशेत फी.

वस्ताऐवज करून घेणा- या सुपर

निविट्ट इसमास व्यक्तीशः ओळखतात

व त्याची ओळख पटविताना.

① *[Signature]* Ramani

② *[Signature]* Paul

दिनांक १९ माहे १२ १९९८

[Signature]

दुययम निबंधक ठाणे क. ४



मो. प्रस. कुंभार अंजडीज नोहे

श्री. बबुभाई जे. जे. शि

संस्थान: व्हाटाण (४) काळक

वस्ताऐवज करून घेणा

शेरे अडिटर

[Signature]

तथाकथित *[Signature]*

वस्ताऐवज करून विल्याचे कबुल करतात.

(11/11/98) जे. गोरे

Recovered Mira Bhayander

Municipal Council 1/2 %

Stamp Duty Rs. 1170/-

(One thousand one hundred and seventy only

in S. B. I. Thane

vide challan No. 84

Da. 14/6/99

दुस्तक क्रमांक १५

२५६६ क्रमांकाचेर नोंदका

[Signature]

दुययम निबंधक, ठाणे-४

दिनांक १९ माहे १२ सन १९९८

[Signature]

दुययम निबंधक ठाणे क. ४



(a)

20 Rs.



श्री श्री राजेश भावुजी पटेल
परमार्थिक मुद्रांक क्रिया
करी, वरी सपर,
व. (1) 24 JUN 1997

श्री श्री A. ANAND, B.A., LL.B. हा
वा. न्यायालयी मुद्रांक क्रिया
दिवाना

वा. न्यायालयी

परमार्थिक
मुद्रांक क्रिया

रजि. - ४
२५८६ - ६१५
८



AGREEMENT FOR RESALE

ARTICLES OF AGREEMENT made and entered into at Bhayandar this 24th day of July 1997 BETWEEN, "SHRI RAJESH MAVJIBHAI PATEL, Indian Inhabitant having Residing at Flat No. 302/A/4 Sector VI Shanti Nagar, Mira Road Dist Thana 401105. hereinafter referred to as the "VENDOR" (Which expression shall, unless it be repugnant to the context or contrary to the meaning thereof, be deemed to mean and include their legal heirs, executors, administrators and assigns) of the ONE PART.

...1...

राजेश. भावु. पटेल.

अ. अ. अ. अ. अ. अ.

अभिनिर्णय प्रकरण क्र. २७०/१९ अभिनिर्णय शुल्क रु ५०१ दि. ११/११/९७

रोजी बचत क्र. ७५ अन्वये भारतीय स्टेट बैंक शाखा ठाणे देवे मरले

द्वितीय मुद्रांक अधिनियम १९५८ चे कलम ३२ अन्वये प्रमाणित करणेत घेते की, प्रस्तुत लंडेबाई

क्र. २३,८००/मुद्रांक शुल्क देय असून, ते. दि. ११/११/९७ रोजी बचत

क्र. ५० अन्वये भारतीय स्टेट बैंक, शाखा ठाणे देवे मरले

अन्वये प्रमाणित मु. सु. अधि. १९५८ चे कलम ५३ अ च्या अधीन राहून देणेत येत आहे.



ठाणे दि. १७/११/९७ मुद्रांक निव्वधिकारी ठाणे

24CE 0194
188C



** 2 **

A N D

SHRI LABHUBHAI J. GOTI, PROP. OF M/S S. KUMAR INDUSTRIES Indian inhabitant Office at Gala no.10 Shree Satya Sai Industrial Estate, Fatak Road, Bhayandar (East) Dist- Thane, hereinafter referred to as the "PURCHASER" (Which expression shall unless it be repugnant to be context or contrary to the meaning thereof, be deemed to mean and include her legal heirs, executors, administrators and permitted assigns) of the OTHER PART.

...3...

अभिनिर्णय प्रकरण क्र. २७०/१९
अभिनिर्णय शुल्क रु ५०१ दि. ११/११/९७

①
12/9/1994
2468

** 3 **

WHEREAS the Vendor is absolute owner and in exclusive possession of or otherwise well and sufficiently entitled to the Gala on the Ground floor bearing No. 9/A on the Ground floor having a Built up/Super Built up area of 390 Sq. Ft. or there about in the Estate known as SATYA SAI ENTERPRISES Bhayandar (East) more particularly described in the Schedule hereunder written.

AND WHEREAS by and under an agreement for sale dated the 12th day of Sept 1994 entered into between M/S SATYA SAI ENTERPRISES a partnership firm of the ONE PART and Shri Rajesh M. Patel the Vendors herein and the purchasers therein of the OTHER PART acquired the said Gala premises on Ownership Basis on payment of full sale consideration and took possession thereof.

AND WHEREAS, the Vendors herein confirms that the above said Agreement executed between the Builders and Vendors herein is legally valid, existing, subsisting and is not cancelled, terminated, revoked and the Vendors herein are in quiet, vacant and peaceful physical possession of the said premises since the date they purchased.

AND WHEREAS, the Vendors herein confirm that the title of the said premises is clear marketable and free from all types of encumbrances and liabilities and they have absolute right, title and interest for selling the above said Gala premises to whomsoever they wants without any type of hindrance, encumbrance from anybody.

...4...

21/8/94

(Signature) 21/8/94



टनन-४

२५८६-६१५

३९९८

** 4 **

AND WHEREAS the Vendor has agreed to sell the Gala premises No. 9/A Ground floor, only and the Purchaser has agreed to purchase the Gala premises No. 9/A Ground floor, only on OWNERSHIP BASIS.

AND WHEREAS the Vendor has agreed to assign their rights, title and interest under the said Agreement for sale with the Builders in respect of the said Gala premises No. 9/A and the Purchaser has agreed to acquire the said Gala premises No. 9/A on OWNERSHIP BASIS on the terms and conditions obligations hereinafter mentioned.

NOW THEREFORE THESE PRESENTS WITNESSTH

1. The Vendor is the sole. exclusive and absolute Owner of the Gala premises bearing No. 9/A on the Ground Floor, having a Built-up Area of 390 Sq. Ft. or there abouts in the Estate known as "M/S. SATYA SAI ENTERPRISES"

2. The Purchaser has agreed to acquire from the Vendor and the Vendor has agreed to sell and transfer the said Gala premises on OWNERSHIP BASIS to the Purchaser for the consideration of Rs 58,890/- (Rupees Fifty Eight Thousand Eight Hundred Ninety Only) in full and final settlement of their claims to the said Gala premises subject to the terms and conditions and obligations contained in the said Agreement for Sale with the Builders.

3. (a) The Purchaser has paid to the Vendor the sum of Rs.58,890/- (Rupees Fifty eighty thousand eight hundred ninety only) being the full & final

२५१२.२०२०.५१६.

* १५/११/२०२० * ५...

** 5 **

payment of the Sale consideration of the said Gala No.9/A, hereby agreed to be acquired on OWNERSHIP BASIS by him. (the payment and receipt whereof, the Vendor do hereby confirm, admit and acknowledge of and from Purchasers).

(b) The Vendor has handover the purchases has taken over the possession of the said Gala premises No. 9/A, which has been seen, inspected and found to be in perfect condition.

4. The Vendor hereby declares that :-

(a) The said Gala premises is free from all encumbrances and liabilities including Income Tax, sales Tax, Charges, Claims, and Demands of any nature whatsoever.

(b) He has not mortgaged, transferred, assigned or in any other way encumbered or alienated his right, title and interest in the said Gala premises on or before the date of execution of this Agreement and,

(c) they shall pay and discharge the rates and taxes, maintenance, water and electricity charges, if any, for the period upto and inclusive of the date of the execution upto and the date of execution of this Agreement.

5. The Purchaser hereby declares and assures that they/he shall observe and perform all the terms, conditions and obligations contained in the said Agreement for Sale with the Builders.

6. The Purchaser here by further declares that he shall regularly and by the due date the dues

...6...

२५८६-९०१५

१०९८

टनन-४

२५८६- १११५

१९९८

** 8 **

payable including the periodical rates and taxes, water charges and all other outgoings if any, in force from time to time, in respect of the said Gala premises and shall not withhold the same for any reason whatsoever.

7. The Vendor has full right and authority to enter into this Agreement and he has not done or performed any act, deed, matter or thing, whatsoever, whereby any he may be prevented from entering into this agreement and/or transferring the said Gala premises as purported to be done herein and whereby the Purchaser hereto may be obstructed, prevented or hindered in enjoying the rights to be conferred or transferred hereby in his favour.

8. The Vendor hereby assigns his rights, title and interest or claim in the said Gala premises to the Purchaser who is entitled to hold, possess, occupy and enjoy the said Gala premises without any interruption from him.

9. The Purchaser shall bear and pay the charges towards the Stamp Duty as may be in force and thereafter lodge this agreement for Registration with the concerned Sub-Registrar or Assurances and the Vendor shall attend and admit the execution thereof.

IN WITNESS WHEREOF, the parties hereto have hereunto set and subscribed their respective hands and seal to these presents, the day and year first hereinabove written.

२११२१. अम. पते.

...7...
GUMMIL के. ०१२१.



टनन-४

१५८६-१२१५

** 7 **

THE SCHEDULE HEREIN ABOVE REFERRED

ALL THAT GALA PREMISES NO. 9/A on the Ground Floor, having a Super/Built-up area of 390 (Three Hundred Ninety only) Square feet or thereabouts in the Messrs know as SATYA SAI ENTERPRISES, Bhayandar (East) on a plot of land bearing Survey No. 49 Hissa No. 2 & 4 containing by admeasuring _____ yds. equivalent to _____ sq. mtrs., situate, laying and being in the Revenue village of ^{Goddev:} ~~Goddev:~~ ^{(111) मी. उ. गोरी} Bhayandar, Taluka & Dist. Thane, Bhayandar (E), in ^{२१४२१-२०२-५२६} the Registration Sub-district & district of Thane and within the jurisdiction of MIRA-BHAYANDAR MUNICIPAL COUNCIL, Bhayandar (E), Dist Thana.

SIGNED, SEALED AND DELIVERED,
 by the withinnamed "VENDOR"
SHRI RAJESH M. PATEL
 in the presence of

)
)
) २१४२१-२०२-५२६
)
)



1. *Bhaskar Ramani*
2. *[Signature]*

SIGNED, SEALED AND DELIVERED
 by the withinnamed "PURCHASER"
SHRI LABHUBHAI J. GOTI
PROP. OF M/S S. KUMAR INDUSTRIES
 in the presence of

)
)
) (111) मी. उ. गोरी
)
)



1. *Bhaskar Ramani*
2. *[Signature]*

टनन-४
२५८६-९३१५५
१९९८

** 8 **



R E C E I P T

RECEIVED of and from the "PURCHASER", SHRI
LABHUBHAI G. GOTI PROP. OF M/S S. KUMAR INDUSTRIES
the sum of Rs. 58,890/- (Rupees Fifty Eight
thousand eight hundred ninety Only) being the Full
payment for sale of Gala premises No.9/A, on
Ground floor by ^{Cheque} cash on 17th July 1997

Cheque No	NAME OF THE BANK	AMOUNT
446650	VASAI JANATA SAHA- KARI BANK LTD.	58,890/-

Witness:

I SAY RECEIVED:

1. 
2. 

✓ २१४२१. २०८-५२११.

(VENDOR)

...9...



टनन-४

२५८६ १४१५

** ९ **

LETTER OF POSSESSION

SHRI RAJESH M. PATEL, do hereby CONFIRM, ADMIT AND ACKNOWLEDGE that I have received the agreed sale consideration and do hereby handover the said Gala No. 9/A, on the Ground floor, in Satya sai Enterprises Industrial Estate, at Bhayandar (E), Dist Thane, to the purchaser SHRI LABHUBHAI J. GOTI PROP. OF M/S S. KUMAR INDUSTRIES Office at Gala No.10 Shree Satya Sai Industrial Estate, Fatak Road, Bhayandar (East) Dist:-Thane vacant and peaceful physical possession today, subject to realisation of the full and final of the agreed sale consideration.

Dated 24th day of July 1997.

TAKANOVER QUIET, VACANT
PEACEFUL PHYSICAL
POSSESSION.

(Purchaser)
(PURCHASER)

SHRI LABHUBHAI J. GOTI
PROP. OF M/S S. KUMAR INDUSTRIES

HANDOVER QUIT, VACANT
PEACEFUL PHYSICAL
POSSESSION.

(Vendor)
(VENDOR)

SHRI RAJESH M. PATEL

WITNESSES :

1. B. Ramani
2. [Signature]




A-344/97

KARAN SINGH B. ARCH
REGD. ARCHITECT & VALUER

FAX : 91-22-819 5894
PH. : 819 4571

JAI SHREE

ENTERPRISES



ARCHITECTS, PLANNERS, ENGINEERS,
DESIGNERS, VALUERS AND
PLANNING CONSULTANTS

VALUATION CERTIFICATE

TO WHOM SO EVER IT MAY CONCERN

277-8
24CE-94/94
K

This is to certify that Shri. LAHUBHAI J. GOTI PROPREITOR OF M/S.S.KUMAR INDUSTRIES has purchased an Industrial Shed/Gala Premies bearing No.9/A, on the Ground Floor, admeasuring 390 =00 sq.ft. in the Industrial Estate named "SATYA SAI ENTERPRISES" located at Goddeo, Bhayander East, Dist. Thane on land bearing survey No.49, Hissa No.2 and 4.

For the purpose of valuation I have visited the said premises, inspected it, examined the relevant documents and observed that the said premises is only a Ground Floor structure having 9" THK Brick walls, double coat plastered, a Rolling shutter and has a roof of cement Asbesfos Sheets. Considering the construction, the locality, proximity to basic civic amenities, and the prevailing marketrates in the area, I have calculated the rate of the said premises @ Rs.151/= per sq.ft.

I hereby certify the value of the said Industrial shed/ Gala No.9/A admeasuring 390=00 sq.ft @ Rs. 58,890/= (Rupees Fifty Eight Thousand, Eight Hundred Ninty Only) as on July 1997.

Date : 22/07/97.

Place : Bhayandar.



[Signature]
Karan Singh B Arch. (BOM)
ARCHITECT AND APPROVED VALUER
REG. LIC No., 14730 - TNA
VALUER No.: 3360/DLI

② Komal HealthCare Pvt.Ltd.

Contact Person: ~~Lakshubhai Goli~~

Ashwini Shetty

mob No: 9769560529

Rajeshree Shah

mob No: 9323112123